

July 13, 2020

To,

BSE LIMITED P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 BSE Scrip Code: 532684	National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051 NSE Symbol: EKC NSE Series: EQ
--	---

Sub: Intimation about Newspaper publication for financial results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2020 as approved by the Board on July 10, 2020

Dear Sir/Madam,


Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit newspaper publication pertaining to financial results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2020 as approved by the Board on July 10, 2020 in following newspapers:

1. Financial Express (Mumbai Edition) on July 12, 2020;
2. Mumbai Lakshadeep (Daily newspaper in state) on July 12, 2020.

You are requested to take the above on record.

Thanking you,

Sincerely,
For **Everest Kanto Cylinder Limited**



Bhagyashree Kanekar
Company Secretary & Compliance Officer

**EVEREST
KANTO
CYLINDER
LIMITED**

**Manufacturers
of High Pressure
Seamless
Gas Cylinders**

Registered Office :
204, Raheja Centre,
Free Press Journal Marg,
214, Nariman Point,
Mumbai - 400 021.

CIN L29200MH1978PLC020434

Tel. : +91-22-4926 8300 / 01

Fax : +91-22-2287 0720

Website : www.everestkanto.com



ECONOMISTS-SPEAK

Healthcare should be priority of government: Experts

At SBI-organised Covid-19 crisis into an opportunity by investing in healthcare, and it should also pursue making all the cities slum-free by 2023, according to economists.

PRESS TRUST OF INDIA
Mumbai, July 11

THE GOVERNMENT CAN turn Covid-19 crisis into an opportunity by investing in healthcare, and it should also pursue making all the cities slum-free by 2023, according to economists. At the seventh economic conclave, organised by the State Bank of India on Satur-



There was unanimity among economists on laying greater thrust on decentralisation in policymaking in future EXPRESS PHOTO

day, there was an unanimity among economists on laying greater thrust on decentralisation in policy-making in the future, as a one size fits all approach may not always work. India at present has the third-highest number of Covid-

19 cases after the US and Brazil, and has already lost over 22,000 people. "It's very concerning that a lot of this discussion of the Aatmanirbhar Bharat package or other packages are not talking at all about what investments are taking place in the

health sector. How much are we spending on testing, basic information campaigns.

"This is a health-induced crisis, you got to respond to that in order to respond to the economy," Rohini Pande, who is associated with Yale University, said.

India has historically under-invested in health and the increase is not very much right now as well, she said, stressing that, "we need to recognise that for economic recovery, humanitarian and health crisis are all interlinked."

"To change this crisis to an opportunity, let us invest in the health sector," SBI's chief economist S K Ghosh said, suggesting a plan to build a 500-bed hospital in 250 districts at a cost of ₹60,000 crore over the next two years.

PNB Housing Finance to seek shareholders' nod to raise ₹45k cr

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, July 11

PNB HOUSING FINANCE said it would seek shareholders' approval next month to raise up to ₹45,000 crore through debt securities. The company's annual general meeting is scheduled to take place on August 5, 2020.

Shareholders are being requested to authorise the board of directors to offer, from time to time, the subscription of redeemable, secured/unsecured non-convertible debentures (NCDs) aggregating up to ₹45,000 crore in one or more tranches, PNB Housing Finance said in a regulatory filing. The company may issue the bonds through private placement or by way of public issue.

As on March 31, bonds/non-convertible debentures constitute significant portion of the total borrowings of the company, it said. Borrowings through these instruments facilitate the raising of resource in a highly flexible and requirement driven manner, it added. "The company intends to raise long term funds through bonds in the current year as well to meet lending requirements. It is therefore proposed that the members authorise the board to borrow money through NCDs up to ₹45,000 crore outstanding at

In 2019-20, the company had net interest income of ₹2,308 crore, registering growth of 12% from a year ago.

any time through private placement offer letter and/or by way of public issue from time to time," PNB Housing Finance said.

In 2019-20, the company had net interest income of ₹2,308 crore, registering growth of 12% from a year ago. However, disbursements in FY20 fell by 48% to ₹18,626 crore. The assets under management (AUM) dipped 2% to ₹83,346 crore as on March 31. As much as 82% of the AUM comprised retail assets. The company, promoted by the country's second-largest state-owned lender Punjab National Bank (PNB), in its annual report said that 2019-20 was a challenging year for the sector as well as the company.

"We focused on strengthening our balance sheet. With a prudent sourcing strategy, we maintained a healthy liquidity position and built a strong deposit franchise, considered the second largest in the market," it said. Responding to the Covid-19 pandemic, the company said its focus will

be on mass housing and capital-efficient retail segment. It will also focus on tightening of underwriting policy, reduce operating expenses as well as re-prioritise its IT initiatives.

"Overall housing credit growth is expected to be slower in the first half of FY 2020-21, while recovery in the second will depend on the economic turnaround," its chairman S S Mallikarjuna Rao. The pressure on asset quality is expected to mount with the impact being felt across all segments - housing loans, loan against property and construction finance, said Rao, also the MD and CEO of Punjab National Bank. Neeraj Vyas, managing director and CEO, PNB Housing Finance, said that it would be premature to ascertain the fallout of the pandemic at this point as the situation remains fluid.

"The company will continue to focus on lower risk weighted retail loans serving both salaried and self-employed segment...The Company will continue to sell down its corporate book and is in discussion with a few banks, to this end," Vyas said. PNB Housing is assured of the full support of its promoter, Punjab National Bank, in addressing any uncertainty arising out of the changed operating environment, he added.

Reliance closes deal with 4 investors for ₹30,062 cr

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, July 11

AFTER FACEBOOK, RELIANCE Industries has closed deals to sell a minority stake in its digital arm to four other investors, receiving a total of over ₹30,062 crore. In a regulatory filing, Reliance said it had closed sale of

6.13% stake in Jio Platforms with L Catterton, The Public Investment Fund, Silver Lake and General Atlantic. Reliance had sold a total of 25.09% stake in the subsidiary, which houses India's youngest but largest telecom firm, Jio, to 11 investors for ₹1,17,588.45 crore. It had, earlier this week, closed the deal

with the biggest investor Facebook when it received ₹43,574 crore from Jaadhu Holdings LLC. "Jio Platforms has allotted equity shares to Jaadhu Holdings following which Jaadhu Holdings holds 9.99% of the fully diluted equity share capital of Jio Platforms," the company said on July 7.

Gland Pharma files papers for IPO

HYDERABAD-BASED GLAND Pharma has filed preliminary papers with markets regulator Sebi for an initial public offer that includes fresh issue of shares worth up to ₹1,250 crore. Apart from the fresh issue, there is an offer for sale (OFS) of a little over 3.4 crore shares as part of the initial public offering (IPO). The company, backed by China's Fosun Pharma, has filed a draft red herring prospectus (DRHP) with Sebi. It develops, manufactures and markets complex injectables.

The issue comprises fresh shares worth up to ₹1,250 crore and OFS of up to 3,48,63,635 shares. The latter includes sale of up to 1,93,68,686 shares by Fosun Pharma Industrial, 1,00,47,435 shares by Gland Celsus Bio Chemicals, 35,73,014 shares by Empower Discretionary Trust and 18,74,500 shares by Nilay Discretionary Trust, as per the DRHP. Investment banking sources said the IPO would be worth over ₹5,000 crore. This could probably be the first big Indian company with a Chinese parent to go for public listing. —PTI

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)	
Relevant Particulars	
1 Name of the corporate debtor	Garden Silk Mills Limited
2 Date of incorporation of corporate debtor	23 July, 1979
3 Authority under which corporate debtor is incorporated / registered	Ministry of Corporate Affairs, RoC-Ahmedabad
4 Corporate identification number / limited liability identification number of corporate debtor	L17111GJ19799LCO03463
5 Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Tulsi Krupa Arcade, 1st Floor, Near Aai Mata Chowk, Puna-Kumbharia Road, Dumbhal, Surat: 395010, Gujarat
6 Insolvency commencement date of the corporate debtor	24 June, 2020
7 Date of invitation of expression of interest	12 July 2020
8 Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	The eligibility criteria is mentioned in the detailed Expression of Interest process document available on http://www.gardensilk.com or can be sought by email to RP.Gardensilk@in.gt.com
9 Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	Available at the website of IBBI (https://ibbi.gov.in/legal-framework/) or request by email to RP.Gardensilk@in.gt.com
10 Last date for receipt of expression of interest	27 July 2020
11 Date of issue of provisional list of prospective resolution applicants	29 July 2020
12 Last date for submission of objections to provisional list	03 August 2020
13 Date of issue of final list of prospective resolution applicants	04 August 2020
14 Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	29 July 2020
15 Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	Will be shared in electronic form with the eligible prospective resolution applicants
16 Last date for submission of resolution plans	28 August 2020
17 Manner of submitting resolution plans to resolution professional	In a sealed envelope by post/hand as well as Digital Copy in a pen drive to Resolution Professional
18 Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	03 September 2020
19 Name and registration number of the resolution professional	Kuresh Hatim Khambati Regn. No. - IBB/IFA-001/IP-P01521/2018-2019/12454
20 Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board	Kuresh Hatim Khambati A: GT Restructuring Services LLP, Kaledonia, 1st Floor, C Wing (Opposite J & J Office), Sahar Road, Andheri East, Mumbai 400069, Maharashtra E: Kuresh.Khambati.IP@outlook.com
21 Address and email to be used for correspondence with the resolution professional	16th Floor, Tower II, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Fiwale Rd, Lower Panel West, Mumbai 400013, Maharashtra E: RP.Gardensilk@in.gt.com
22 Further Details are available at or with	On the website of the corporate debtor http://www.gardensilk.com or can be sought by email to RP.Gardensilk@in.gt.com
23 Date of publication of Form G	12 July 2020

CENTRAL RAILWAY
OVERHAULING OF EP UNIT & BRAKE CONTROLLER
Name of Work : Overhauling of EP Unit & Brake Controller of DEMU. Approx. Cost : ₹ 38,53,880/- Cost of Tender Form : ₹ 3,000/- EMD : ₹ 77,100/- Completion Period : Twelve Months. The time and date for submission of above e-tenders will be up to 11.00 hrs. on 01/08/2020. Complete details of E-tender is available at official Railway's Website <http://www.ireps.gov.in> The Complete details of tender is available in the "Notice Board" of the Chief Workshop Manager, Parel, Mumbai-400 012. Open Tender Notice No. PR-DLS-PTB-19-20-514 Dt. 09/07/2020 RPF Security Helpline 182

CLASSIFIEDS
OTHER CLASSIFIEDS
CHANGE OF NAME

I Nikita Jitendra Sanghavi D/o of Jitendrakumar Sanghavi have changed my name after Marriage to Nikita Parag Sawant for Passport and other purpose vide Affidavit dated 7 July 2020
0050166359-1

"IMPORTANT"
Without care a taxer prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

'All Delhi state univ exams cancelled'

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, July 11

DELHI GOVERNMENT HAS decided to cancel all forthcoming semesters and final exams of universities under it due to the Covid-19 situation, deputy chief minister Manish Sisodia said on Saturday. Sisodia said these state universities have been asked to promote their students and award them degrees adopting a "progressive method of evaluation".

He said CM Arvind Kejriwal has written to PM Narendra Modi, requesting him to replicate Delhi government's decision for all central universities

across the country to end uncertainty among students regarding the exams. Sisodia said Delhi government's decision did not concern Delhi University (DU), Jawaharlal Nehru University (JNU) and other central universities in the national capital.

The state universities under Delhi government include National Law University, Delhi Technological University, Ambedkar University, Guru Gobind Singh Indraprastha University, Netaji Subhas University of Technology and Indira Gandhi Delhi Technical University for Women. The deputy CM, who is also Delhi's education minister, said studies in the universities were disrupted due to



the pandemic, and it was not possible to conduct examinations. Unprecedented times require unprecedented decisions, Sisodia said.

"The issue was complex since no studies or any other academic activities took place in the semester. It was not possible to hold exams without any studies. So we have asked universities to cancel exams and promote students to next semester on the basis of past results or some other progressive method of evaluation," he said. Sisodia said though it was not possible to conduct final year examinations, providing degrees to students for jobs and future academic pursuits was necessary. "We have asked the universities to cancel final year exams and come out with some formula of evaluation for awarding degrees," he said.

EKC EVEREST KANTO CYLINDER LIMITED
Registered Office: 204, Raheja Centre, Free Press Journal Marg, 214, Nariman Point, Mumbai 400021
CIN: L29200MH1978PLC020434; Email: investors@ekc.in; Tel Numbers: 022 3026 8300/01 Fax: 022 2287 0720; Website : www.everestkanto.com

STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2020
(₹ in Lakhs, unless otherwise stated)

Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the Previous Year	Current Year ended	Previous Year ended
	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
Continuing Operations:					
Total Income from Operations	20,156	19,262	18,830	76,720	70,742
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Items)	5	389	587	1,581	3,835
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items)	124	389	(719)	1,700	2,627
Net Profit / (Loss) for the period after Tax	(76)	(26)	4,268	673	7,312
Discontinued Operations:					
Net Profit / (Loss) for the period before Tax	17	(68)	86	(459)	(1,470)
Net Profit / (Loss) for the period after Tax	17	(68)	86	(459)	(1,470)
Net Profit / (Loss) for the period after Tax from Total Operations	(59)	(94)	4,354	214	5,842
Equity Share Capital	2,244	2,244	2,244	2,244	2,244
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)				51,602	49,527
Earnings per share (not annualised) (before and after extraordinary items) (face value of ₹ 2/- each):					
Basic and Diluted Earnings per share (not annualised) (in ₹)					
(i) Continuing Operations:	(0.02)	(0.01)	3.81	0.67	6.54
(ii) Discontinued Operations:	0.02	(0.06)	0.08	(0.41)	(1.31)
(iii) Total Operations	0.00	(0.07)	3.89	0.26	5.23

Notes:
1 The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.everestkanto.com).

By Order of the Board For Everest Kanto Cylinder Limited
Sd/-
Pushkar Khurana
Chairman
DIN:-00040489

Place : Mumbai
Date : 10th July, 2020

GROWING GLOBAL STATURE, IN BUILDING INFRASTRUCTURE

Core EBITDA Up By 24% **Income from Operations Increased by 18%**

EXTRACT OF STANDALONE / CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON MARCH 31, 2020 (₹ in crores)

Particulars	Standalone					Consolidated				
	Quarter ended 31 March 2020 (Unaudited)	Quarter ended 31 December 2019 (Unaudited)	Quarter ended 31 March 2019 (Unaudited)	Year ended 31 March 2020 (Audited)	Year ended 31 March 2019 (Audited)	Quarter ended 31 March 2020 (Unaudited)	Quarter ended 31 December 2019 (Unaudited)	Quarter ended 31 March 2019 (Unaudited)	Year ended 31 March 2020 (Audited)	Year ended 31 March 2019 (Audited)
Total income from Operations	1,788.32	1,132.18	1,532.79	5,202.45	4,415.10	1,873.35	1,210.95	1,797.20	5,391.51	4,798.43
Net profit / (loss) (before tax & exceptional items)	161.51	158.27	223.59	* 672.57	615.18	155.17	164.10	227.29	* 671.99	624.26
Net profit / (loss) (before tax & after exceptional items)	161.51	158.27	223.59	672.57	615.18	155.17	164.10	227.29	671.99	624.26
Net profit after tax	122.42	138.43	95.59	*489.78	*444.68	115.40	142.43	99.71	485.31	450.07
Total comprehensive income	121.68	132.63	81.29	486.83	436.89	114.65	136.64	85.41	482.35	442.28
Equity share capital	94.05	94.05	94.05	94.05	94.05	94.05	94.05	94.05	94.05	94.05
Other Equity (Excluding Revaluation Reserve)	-	-	-	4,067.08	3,855.49	-	-	-	4,077.27	3,870.17
Earnings Per Share (not annualized) (Face Value of ₹10/- each)										
(a) Basic (in ₹)	13.02	14.72	10.16	52.08	47.28	12.27	15.14	10.60	51.60	47.85
(b) Diluted (in ₹)	13.02	14.72	10.16	52.08	47.28	12.27	15.14	10.60	51.60	47.85

* Net Profit after tax includes Rs. 26.58 crore (as on March 2019: Rs. 50.89 crore) for Income tax refund for earlier year's Assessments.
* Includes write back / reversal of Agency Commission during the quarter ended 30th June 2019 payable for foreign projects for an amount of Rs. 84.13 crore.

Notes:
1 The above Standalone and Consolidated financial results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10th July 2020 and have been audited by Statutory auditors of the company. The Statutory auditors have expressed an unmodified opinion.
2 The Standalone and consolidated financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) amendment Rules, 2016 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
3 The above is an extract of the detailed format of the financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results are available on the Stock Exchanges website of BSE (www.bseindia.com/corporates), NSE (www.nseindia.com/corporates) and Company's website at www.ircon.org.
4 The shareholders of Company through postal Ballot on 22nd March, 2020 have approved:

(i) Split the face value of one equity share from Rs. 10/- each into five equity shares of Rs. 2/- each which have been reflected at Stock exchanges w.e.f. 3rd April, 2020.
(ii) Amended the Capital Clause in the Memorandum of Association of the Company.
5 The BoD has recommended a Final Dividend of Rs. 2.06 per equity share on face value of Rs. 2/- per equity share for the financial year 2019-2020, subject to the approval of the shareholders at the AGM. This is in addition to Interim Dividend paid @ Rs.13.45 per Share on face value of Rs.10/- per equity share.

For and on behalf of Ircon International Limited
Sd/-
S. K. Chaudhary
Chairman & Managing Director
DIN No.: 00515672

Place: New Delhi
Date: 10th July 2020

IRCON INTERNATIONAL LIMITED
(A Government of India Undertaking)

Registered Office: C-4, District Centre Saket, New Delhi-110017, E-mail: info@ircon.org; Website: www.ircon.org, Corporate Identity Number: L45203DL1976G01008171

खा.सुनिल तटकरे तळागाळातील सर्वसामान्य घटकाला न्याय व सन्मान देणारे लोकनेते:- डॉ. संजय सोनावणे

पाली/बेणसे दि. ११ (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, सर्वसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या अभ्यासू कणखर, सक्षम नेतृत्व व मार्गदर्शनाखाली तटकरे साहेबांनी समाजकारण व राजकारणाची अचूक सांगड घालत दैदिप्यमान यश संपादन केल्याचे दिसते. खा.सुनिल तटकरे तळागाळातील सर्वसामान्य घटकाला न्याय व सन्मान देणारे लोकनेते असल्याचे प्रतिपादन लोकशाही संजीवनी प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय सोनावणे यांनी केले. खा. सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दुर्गम दुर्लक्षित भागासह तळागाळातील लोकांपर्यंत प्रामाणिक, मूलभूत, शैक्षणिक, पायाभूत नागरी सेवा सुविधा तसेच विविध शासन योजना व उपक्रम प्रभावीपणे पोहचविण्याचे काम केले आहे. अडीअडचणीच्या काळात अनेक लोकांना



ते निस्वार्थीपणे विविध प्रकारची मदत देखील करीत असतात. प्रचंड विकासदृष्टी व सामाजिक जाणिवेतून त्यांनी आजवर केलेली वासकामे झळाळून निघणारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना बळकट व मजबूत व्हावी यासाठी ते व त्यांचे संपूर्ण कुटुंब सर्वसक्षमतेनिशी योगदान देताना दिसतात. खा. तटकरे साहेबांनी मंत्रिमंडळात मिळालेल्या प्रत्येक वजनदार पदाला योग्य न्याय देत लोकाभिम खूब व जनकल्याणकारी कामे करण्यावर भर दिला. सर्वसामान्य तळागाळातील घटकाला त्यांनी न्याय व सन्मान देण्याची भूमिका ठेवली. सर्वच पक्षांचे नेते व पदाधिकारी यांच्याशी त्यांचे स्नेहाने व मैत्री पूर्ण संबंध

असल्याने ते अजातशत्रू म्हणून ओळखले जातात. अशा तटकरे साहेबांनी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व सेवाभावी क्षेत्रात आपल्या कार्याचा अनोखा व प्रभावीपणे ठसा उमटविला आहे. फुले, शाहू, आंबेडकर, बहुजन चळवळीतील पुरोगामी नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. तटकरे साहेबांचा स्वभाव शांत, संयमी, सुरक्षणी, मितभाषी, संस्कारक्षम असा असून सरंकारण समजून घेऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे ते लोकनेते आहेत. ते नेहमीच सर्वांशी आपुलकी व प्रेमाने वागतात. प्रसंगी मेणाहून मऊ तर कधी वजाहून कठोर वागणारे देखील आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतुःसूत्रीचा वापर करून लोकशाहीमार्गाने जिवनक्रमण करण्यात धन्यता मानणार्या व्यक्तीमध्ये सुनिल

तटकरे यांचा समावेश होतो. सर्वांप्रती प्रेम, मैत्री, करुणा व बंधुभाव जोपासत प्रत्येकाला सन्मान देवून त्यांनी संपुर्ण जिल्हा, महाराष्ट्र व देशविदेशात जिवाभावाची असंख्य माणसे जोडली आहेत. ते ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी त्यांच्यावर जिवापल्याय प्रेम करणारी माणसे हजारोच्या संख्येने जमा होतात हेच त्यांच्या व्यक्तीमत्वाचे मोठेपण व त्यांच्या कार्याची पोचपावती मानली जाते. असे डॉ. सोनावणे म्हणाले. बहुविध क्षेत्रात कायम अग्रेसर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार तटकरे साहेब तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला नवतेजना आणि उर्जा देणारे नेते म्हणून तटकरे साहेबांकडे पाहिले जाते. खा.तटकरे साहेबांनी यापुढेही रायगडसह कोकण व महाराष्ट्राच्या गतवैभवात अडिकाधिक भर घालावी अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांच्या पुढील यशस्वी, दैदिप्यमान व आरोग्य संपन्न जीवनासाठी डॉ. संजय सोनावणे यांनी शुभेच्छा दिल्या.



VIP व्ही.आय.पी.इंडस्ट्रीज लिमिटेड
 नोंदीकृत कार्यालय: पाचवा माळा, डिब्रीची हाऊस, ८८.सी, ओल्ड प्रभावेरी रोड, मुंबई - ४०० ०२५.
 सीआयएन: एल२५२००एमएच१९६८पीएलसी०१३९१४
 टेलि: ०२२-६६५३९००० फॅक्स: ०२२-६६५३९०८९
 ई-मेल: investor-help@vipbags.com; वेबसाईट: www.vipindustries.co.in
५३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना
 सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, एजीएम सूचने विहित साधारण व विशेष विषयांवर सहकार मंत्रालय (एससीए) अध्यादेशे वितरित दिनांक ५ मे, २०२०, ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० (या पुढे संयुक्तपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) रोजीच्या पर्यायानुसार वित्तीय विवरणे (व्हीडीओ कॉन्फरन्स (व्हीडीओ) / अदर ऑडिओ व्हिड्युओ व्हिड्युओ (ओएलसीएम) / मार्फत विचारविनिमय करण्यासाठी व्ही.आय. पी. इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची ५३ वे वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ५ ऑगस्ट, २०२० रोजी दु. ४ वा (भा.प्रवे) आयोजित करण्यात येत आहे.
 सहकार मंत्रालय यांनी यांचे परिपत्रक दिल्यानुसार तसेच कंपनी कायदा २०१३ (कायदा) आणि सेबी (सूची अनिवादीता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ नुसार एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०१९-२० च्या सद्यस्थितीत ई-मेल कंपनी / डिजिटरीज सहभागीदार कडे नोंद आहेत त्या सद्यस्थितीत विद्युत स्वरूपाने पाठविले आहे, सद्यस्थितीत कृपया नोंद घ्यावी की, सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२० कंपनीच्या www.vipindustries.co.in वेबसाईटवर स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड व नेशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर सूचना उपलब्ध आहेत आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com, वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सद्य एजीएम मध्ये व्हीसी/ओएलसीएम मार्फत उपस्थित व सहभागी होऊ शकतात. व्हीसी/ओएलसीएम मार्फत एजीएम मध्ये उपस्थित सद्यस्थितीत कायदाच्या कलम १०३ अन्वये गणसंख्या मोजण्याच्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.
 एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व उदाहरण वर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सद्यस्थितीत ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहेत. त्याच प्रमाणे कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा (ई-वोटिंग) दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी बुधवार, २ ऑगस्ट २०२० रोजी सा. ९.०० वा. (भा.प्रवे) प्रारंभ होईल आणि मंगळवार ४ ऑगस्ट, २०२० रोजी सा. ५.०० वा. (भा.प्रवे) समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान नोंद दिनांक अर्थात बुधवार २९ जुलै २०२० रोजी वास्तविक स्वरूपात किंवा डिजिट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सद्यस्थितीत त्यांचे मत विद्युत स्वरूपात देता येईल. तदनंतर एनएसडीएल द्वारे ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. जे सदस्य व्हीसी/ओएलसीएम मार्फत एजीएम मध्ये उपस्थित राहतील आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने उदाहरण मत दिलेले नाही आणि त्यांना मत देण्यापासून राखलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याचा अधिकार नसेल.
 जर तुमचे ई-मेल कंपनी डिजिटरीज कडे यापूर्वीचे नोंद असल्यास तुम्हा नोंद ई-मेलवर ई-वोटिंग करिता लॉगिन तपशील तरतूद केले जाईल.
 जर तुमचे ई-मेल नोंद नसल्यास ई-वोटिंग करिता तुम्हा आयडी व पासवर्ड आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी त्यामध्ये सूचनेचे पालन करावे.
वार्षिक स्वरूपाने फॉलोअप क्रमांक, भागधारकांचे नाव, भाग प्रमाणपर स्क्रॅन पत्र (दरिनी व मागील बाजू), पॅन (व्यवसायिक पॅनकार्ड व्हेनर) आणि (व्यवसायिक) आधार कार्ड नसल्यास असे आवश्यक असतील कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी लिंक इन्स्टाईमच्या rnt.helpdesk@linkintime.co.in मेलवर पाठवावे.
डिमेंट स्वरूपाने सदस्यांनी विनंती आहे की, त्यांनी डिजिटरीज सहभागीदार (डी पी) कडे संपर्क करावा व त्यांचे मेल डीपॉझिट विहित प्रक्रियेचे पालन करून तुमचे डिमेंट खात्यातील बँक खाते तपशील व तुमचे ई-मेल नोंद करावे.
 संचालक मंडळाच्या आदेशानुसार व्ही.आय.पी. इंडस्ट्रीज लिमिटेड अन्वय आण्ड इतर डायरेक्टर
 दिनांक: मुंबई, ११ जुलै, २०२०
 दिनांक: ११ जुलै, २०२०
 कंपनी सचिव आणि हेड - लिमल

कोरोनाव्हायरस संकटाच्यावेळी व्यावसायिक मालमत्ता कशी बनवायची हा एक आकर्षक गुंतवणूकीचा पर्याय ठरतो



होईपर्यंत कर्जावरील व्याजदरही बऱ्याच काळासाठी कमी राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मालमत्तांच्या किंमती आणखी कमी होतील. रिलायंस होम फायनान्सचे सीईओ

रविंद्र सुधाळकर म्हणाले की, पुढील काही महिन्यांत व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये खरेदीदारांना चांगली सौदे मिळण्याची संधी ही बाब देखील देते. श्री सुधाळकर यांनी

गुंतवणूकदारांना व्यावसायिक रियल्टी गुंतवणूकीचे निर्णय घेण्यापूर्वी खाली सूचीबद्ध केलेल्या ५ बाबी लक्षात ठेवण्याचा सल्लाही दिला.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) असा अंदाज व्यक्त केला आहे की, कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत त्यांच्या अर्थव्यवस्थांमध्ये सकारात्मक वाढ दर्शविणारा जगातील एकमेव दोन देशांपैकी एक असेल. या कारणामुळे भारतातील जागतिक व्यवसायाकडून जास्त गुंतवणूकीची आड निर्माण होऊ शकते आणि काही कंपन्यांना चीनमधून त्यांचे तळ भारतात परत करण्यास उद्युक्त केले जाऊ शकते. कोविड-१९ संकट संपल्यानंतर भाड्याने देणे आणि पुनर्विक्रीचे दर या दोन्ही बाबींमध्ये बहुधा वर्षाच्या अखेरीस आणि पुढच्या वर्षाच्या शुरुवातीच्या काळात वाढ होण्याची शक्यता असल्याने व्यावसायिक रीअल्टीमध्ये गुंतवणूक करणे हा एक आकर्षक पर्याय आहे. अर्थव्यवस्था पुरेशी पुनर्प्राप्ती

सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड
 नोंदीकृत कार्यालय: ५०३, कामर्स हाऊस, १४०, नागिनदास मादर रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३. सीआयएन: एल६७१२०एमएच१९६८पीएलसी०१५८७९
 ई-मेल: sitld@ymail.com; वेबसाईट: www.sunriseindustrial.co.in
वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना
 येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२० रोजी सा. ११.३० वा. कंपनीचे नोंदीकृत कार्यालय ३१, फ्लोर, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी संचालकांच्या अहवाल व लेखापरिशिष्ट अहवाल सर्व भागधारकांना त्यांच्या नोंद पत्त्यावर दिनांक ११ जुलै, २०२० रोजी वितरित करण्यात आलेल्या सभा घेण्याच्या सूचनेत नमूद विषयांवर विचार करण्याकरिता होणार आहे.
 कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ (कायदा) सहाय्यात कंपनी (स्वतंत्रत्व व प्रामाण्य) अधिनियम, २०१४ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन) रेग्युलेशन, २०१५ चे नियम ४४ (लिस्टिंग रेग्युलेशन) नुसार कंपनीने रिमोट ई-वोटिंगसह (सर्वसाधारण सभेच्या ठिकाणा वित्तीयक अन्वय टिकाणाहून विद्युत मादना) एजीएममध्ये मतदानाने सूचनेत नमूद सर्व उदाहरण विद्युत स्वरूपाने मत देण्यासाठी सद्यस्थितीत सुविधा दिलेली आहे. कंपनीने विद्युत स्वरूपाने मतदान करण्यासाठी नॅशनल इन्व्हेस्टमेंट डिजिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंग कालावधी गनिवार, १ ऑगस्ट, २०२० रोजी सा. ९.०० वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२० रोजी सा. ५.०० वा. समाप्त होईल. तदनंतर एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. कायदा व नियमांच्या तरतुदीनुसार इतर तपशील खालीलप्रमाणे:
 १. नोंद दिनांक २८ जुलै, २०२० रोजी वास्तविक स्वरूपात किंवा डिमेंट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सद्यस्थितीत रिमोट ई-वोटिंग सुविधा तसेच एजीएममध्ये मतदानाची सुविधा घेण्याचा अधिकार असेल.
 २. सूचना वितरणानंतर चारु नोंद दिनांक २८ जुलै, २०२० पुढी कंपनीचे गेजर्स घेऊन एखादी व्यक्ती कंपनीचा सदस्य झाला असल्यास त्यांनी कंपनी निबंधक व भागधारणा प्रतिनिधी, नॅशनल इन्व्हेस्टमेंट डिजिटरीज लिमिटेड (एनएसडीएल), ई-मेल: evoting@nsdl.co.in कडून ई-वोटिंगसाठी त्यांचे गुंतवणूकदार व पासवर्ड प्राप्त करावे.
 ३. एजीएमची सूचना www.evoting.nsdl.com वर सूचना उपलब्ध आहे. ई-वोटिंगसाठी सविस्तर माहितीकरिता सद्यस्थितीत एजीएमच्या सूचनेचे टाईप ३ वा संदर्भ घ्यावा.
 ४. संपूर्णपणे जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुरा मात देण्याचा अधिकार असणार नाही.
 ई-वोटिंगसाठी कोणी प्रश्न असल्यास www.evoting.nsdl.com वर उपलब्ध भागधारकांकरिताचे एफएएच व ई-वोटिंग मॅनुअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क एनएसडीएल १८००-२२२-२९० (टोल फ्री). कंपनी कायदा २०१३ चे कलम ११ व त्यातील नियमांअंतर्गत आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम १२ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या एजीएमनिमित्त बुधवार, २९ जुलै, २०२० ते मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२० (दोन्ही समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सद्य नोंद पुस्तक व भागधारणा पुस्तक बंद ठेवण्यात येतील.
 मंडळाच्या आदेशानुसार व्ही.आय.पी. इंडस्ट्रीज लिमिटेड अन्वय आण्ड इतर डायरेक्टर
 दिनांक: मुंबई, ११ जुलै, २०२०
 दिनांक: ११ जुलै, २०२०
 कंपनी सचिव आणि हेड - लिमल

RANDER CORPORATION LIMITED
 CIN:L99999MH1993PLC075812
 Reg. Office : 14/15, Madhav Kripa, Boisar Palghar Road, Boisar (W), Palghar - 401 501.
 Tel. No. : 022-2893 9838 | Email ID : info@randergroup.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31ST MARCH, 2020
 (₹ in Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter ended 31/03/2020	Previous Year Quarter Ended 31/03/2019	Year Ended 31/03/2020	Previous Year Ended 31/03/2019
1	Total Income	34.94	17.99	35.49	126.58
2	Total Expenditure	33.20	16.66	33.51	108.43
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1.74	1.33	1.98	18.15
4	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1.74	1.33	1.98	18.15
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1.10	(1.62)	1.22	10.84
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	1.10	(1.62)	1.22	10.84
7	Equity Share Capital	1233.70	1233.70	1233.70	1233.70
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	765.76	764.54	765.76	764.54
9	Earnings Per Share (before extraordinary items) (Of Rs. 10/- each)	0.01	(0.01)	0.01	0.09
	Basic :	0.01	(0.01)	0.01	0.09
	Diluted :	0.01	(0.01)	0.01	0.09

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results is available on the www.bseindia.com and www.randergroup.com
 For RANDER CORPORATION LTD. Sd/- AMARCHAND RANDER (Managing Director)
 Place : Mumbai
 Date : 09/07/2020

PUBLIC ANNOUNCEMENT ("PA")
NANDANVAN INVESTMENTS LIMITED ("COMPANY")
 Mrs. ANUPMA AGARWAL (PROMOTER OF THE COMPANY)
 Regd. Off: 206, The Summit, Near Swan Club, Service Road, Vile Parle East Mumbai-400057
 EMAIL ID: nandanvaninvestments1@gmail.com; TEL. NO.: 9811337424
 CIN: U67120MH1975PLC296021

This advertisement ("Advertisement") is being issued by Mrs. Anupma Agarwal (hereinafter referred to as the "Promoter") on behalf of all Promoters of Nandanvan Investments Limited, pursuant to the Securities and Exchange Board of India (SEBI's) Circular bearing No. SEBI/HO/MRD/DSA/CIR/P/2016/110 dated October 10, 2016 read with SEBI Letter dated July 25, 2017 (hereinafter referred to as the "SEBI Circular").

1. **Background of the Company**
 1.1 Nandanvan Investments Limited (hereinafter referred to as "ELC") is a Public Limited Company incorporated on March 03, 1975 having its Registered Office at 206, The Summit, Near Swan Club, Service Road, Vile Parle, East Mumbai, Mumbai City, MH-400057. The Equity Shares of the Company were listed on the Bangalore Exchange (which was de-recognised by SEBI vide Order dated December 26, 2014) and now the Company is an Exclusively Listed Company (ELC), Being ELC, the Company has been shifted to the Dissemination Board (DB) of BSE Ltd. In terms of SEBI Circular dated October 10, 2016 read with SEBI's letter dated July 25, 2017 bearing no. MRD/O/D/DS/2017/17463/1 ("SEBI Letter"), the Public Shareholders of ELC have the following options:
 a. Tender entire shareholding in ELC to the Promoters of ELC at an Exit Price; or
 b. Give an undertaking to Promoter of ELC that they are willing to remain as shareholders and do not want an exit; or
 c. Give an undertaking to Promoter of ELC for their re-classification as Promoter of ELC and not seeking an exit.
 1.2 As on the date of this PA, the Public holding in the Company is 18,16,800 Equity Shares (representing 96.43% of the paid-up capital of the Company) and the Promoters holding in the Company is 3.57%.
 1.3 Mrs. Anupma Agarwal (Promoter(s)/Acquirer(s)) seeks to acquire up to 18,16,800 Equity Shares held by the public shareholders of the Company ("Public Shareholders").
 1.4 The Promoter(s)/Acquirer(s) have given their request to the Company for offering an Exit Option to the Public Shareholders and the same has been taken on record by the Board of Directors of the Company in its meeting held on May 25, 2020.
 2. **Timeline for submission of Undertaking and Dispatch of the Exit Offer Document**
 In compliance with the above-mentioned SEBI Letter and BSE's checklist, the Promoter shall dispatch an Exit Offer Letter along with the Format of Undertakings to all Public Shareholders, for availing any of the above-mentioned options, as deemed fit. The said undertakings along with Exit offer letter shall be dispatched on or before **Wednesday, July 15, 2020**. Undertakings shall be accepted till the **July 21, 2020**. In the event of any public shareholder not receiving, or misplacing the Offer Document, he/she may obtain a copy of the same by writing to Mrs. Anupma Agarwal, Nandanvan Investments LIMITED, 206, The Summit, Near Swan Club, Service Road, Vile Parle, East Mumbai, Mumbai City, MH-400057 "Nandanvan - EXIT OFFER".
 3. **Exit Price**
 Corporate Professionals Capital Private Limited ("Valuer"), SEBI Registered Category I Merchant Banker, being Registered Independent Valuer empanelled with BSE and NSE for the purpose of valuation under exit offer, has been appointed by the Promoter(s)/Acquirer(s) for the purpose of computation of Fair Value of the Company. The Valuer has determined a Fair Value of Rs. 6.14/- per share and accordingly, the Exit Price has been fixed at Rs. 6.14/- per share.
 4. **Tendering Period**
 The Exit Offer will remain open for 5 working days, from **Wednesday, July 22, 2020 to Tuesday, July 28, 2020 (the "Tendering Period")**, on such terms and subject to such conditions as will be set out in the Offer Document. Pursuant to the Exit Offer, public shareholders may tender their Equity Shares in favour of the Promoter(s)/Acquirer(s) at the above-mentioned Exit Price, at any time during the Tendering Period.
 5. **Escrow Account & Payment to Public Shareholders**
 Payments will be made only to those public shareholders, who have not given the above-mentioned Undertakings and have validly tendered their Equity Shares, by following the instructions as will be laid out in the Offer Document and its annexure enclosed therewith. All other terms and conditions set forth in the Offer Document shall remain unchanged. For the payment of aforesaid consideration, the Promoter(s)/Acquirer(s) shall open an Escrow Account in favour of the independent valuer and shall deposit therein the amount equal to the total consideration to be paid, in respect of the shareholders who do not submit the Undertakings as mentioned above.
 6. **Prolongation**
 All Public Shareholders who would not be able to participate or who would unsuccessfully tender their Equity Shares during the Tendering Period, will be able to offer their Equity Shares to the Promoter (s)/ Acquirer (s) at the Exit Price as determined by the Valuer upto a period of one year from the date of completion of offer.
 7. **Contact Person**
 Name: Anupma Agarwal, (Promoter)
 Tel.No.: 9311702776, E-mail id: nilanupma@gmail.com
 On behalf of Promoters of Nandanvan Investments Limited Sd/- Anupma Agarwal
 Date: July 12, 2020
 Place: New Delhi

EKC एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड
 नोंदीकृत कार्यालय: २०४, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, २५४, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२५. सीआयएन: एल२९२००एमएच१९६८पीएलसी०२०४३४ ई-मेल: investors@ekc.in
 दूरध्वनी क्र.: ०२२ ३०२६८३००/०१, फॅक्स: ०२२ २२८७०७२० वेबसाईट: www.everestkanto.com

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल
 (रु.लाखात, नमुद केल्या व्यतिरिक्त)

	संपलेली तिमाही	मागील संपलेली तिमाही	मागील वर्षात संपलेली संबंधीत तिमाही	संपलेली चालू कालावधी	संपलेले मागील वर्ष
तपशील	३१.०३.२०२०	३१.१२.२०१९	३१.०३.२०१९	३१.०३.२०२०	३१.०३.२०१९
	अलेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	अलेखापरिशिष्ट	लेखापरिशिष्ट	लेखापरिशिष्ट
अविस्तृत कार्यचलन:					
कार्यचलनातून पकूण उत्पन्न	२०१५६	१९२६२	१८३३०	७६७२०	७०७४२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादालात्मक बाबपूर्वी)	५	३८९	५८७	१५८५	३८३५
करपूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालात्मक बाबनंतर)	१२४	३८९	(७१९)	१७००	२६२७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(७६)	(२६)	४२६८	६७३	७३१२
खंडीत कार्यचलन:					
करपूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१७	(६८)	८६	(४५९)	(१४००)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१७	(६८)	८६	(४५९)	(१४००)
एकूण कार्यचलनातून करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(५९)	(९४)	४३५४	२१४	५८४२
समभाग भांडवल	२२४४	२२४४	२२४४	२२४४	२२४४
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)				५५६०२	४९५२७
उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (विशेष साधारण बाबपूर्वी व नंतर) (रु.२/-प्रत्येकी)					
मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग					
१) अखंडीत कार्यचलन :	(०.०२)	(०.०५)	३.८५	०.६७	६.५४
२) खंडीत कार्यचलन:	०.०२	(०.०६)	०.०८	(०.४५)	(१.३१)
३) एकूण कार्यचलन	०.००	(०.०७)	३.८९	०.२६	५.२३
टिप:					
१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उदाहरण आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com व www.nseindia.com) वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.everestkanto.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.					

मंडळाच्या आदेशानुसार एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेडकरिता सही/- पुष्कर खुराणा अध्यक्ष डीआयएन: ००४०४८९

मोरारजी टेक्सटाईल्स लिमिटेड
 नोंद. कार्यालय: पॅनिमुला स्ट्रीट, मधुदास मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०० ०१३.
 दूर: +९१ २२ ६६२२ ९३००; फॅक्स: +९१ २२ ६६२२ ९३०२
 ई-मेल: iepf@morarjee.com; वेबसाईट: www.morarjee.com
 सीआयएन: एल२३२२एमएच१९६८पीएलसी०९६६४३

जाहीर नोटीस
 (कंपनीच्या इकित्ती भागधारकांच्या लक्ष वेधण्यासाठी)

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफ प्राधिकरण) मध्ये समभागाचे अनिवाय हस्तांतरण

दिनांक ४ सप्टेंबर, २०१६ पासून प्राचीन कॉर्पोरेट कर मंत्रालयाद्वारे (एससीए) सुचिल्ल्यामागे आयईपीएफ प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ सहाय्यात कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) नुसार सदर सूचना प्रकाशित करण्यात येत आहे.
 खालील नियमांतर्गत विहितप्रमाणे आयईपीएफ प्राधिकरणाकडे मागील ७ सलग वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काला